

अध्यक्ष, राज्य अन्न आयोग या पदाचा अतिरिक्त  
कार्यभार श्री. महेश ढवळे, सदस्य, राज्य अन्न  
आयोग यांच्याकडे सोपविण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**

**अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग**

**शासन आदेश क्रमांक:- राअआ-२०२१/प्र.क्र. ५२/नापु २२**

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक: २९ ऑक्टोबर, २०२१

**वाचा :-**

- १) शासन निर्णय क्रमांक: असुका-२०१७/प्र.क्र.७४/नापु २२, दिनांक: ११ एप्रिल, २०१७.
- २) शासन अधिसूचना क्रमांक- असुका-२०१७/प्र.क्र.७४/नापु २२, दिनांक: ११ एप्रिल, २०१७ व दि. २६.४.२०१८.
- ३) शासन निर्णय क्रमांक: राअआ-२०२१/प्र.क्र.३५/नापु-२२, दिनांक १० जून, २०२१.

**शासन आदेश:-**

अध्यक्ष, राज्य अन्न आयोग या पदावर कार्यरत असलेले श्री. अरूण देशपांडे यांच्या वयाची ६५ वर्षे दि. ६.६.२०२१ रोजी पूर्ण झाली असल्याने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ च्या कलम १६(४) मधील तरतूदीनुसार त्यांचा सदर पदावरील कार्यकाल संपुष्टात आला आहे. याबाबत संदर्भाधीन दि. १० जून, २०२१ च्या शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष, राज्य अन्न आयोग या पदावर नियमित नियुक्ती होईपर्यंत सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार अॅड. महेश ढवळे, सदस्य, राज्य अन्न आयोग यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत सोपविण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे. सदर आदेश तात्काळ अंमलात येतील.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०२९१७३९२४१९०६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

**( हेमंत वाडीकर )**

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
४. मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव,
५. मा. राज्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव,
६. मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा, विधान भवन, मुंबई.

७. मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद, विधान भवन, मुंबई.
८. सर्व खाजगी सचिव, मा. मंत्री कार्यालये, मंत्रालय, मुंबई.
९. सर्व खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री कार्यालये, मंत्रालय, मुंबई.
१०. अॅड. महेश ढवळे, अध्यक्ष, राज्य अन्न आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
११. सर्व मंत्रालयीन विभाग,
१२. सर्व विभागीय आयुक्त,
१३. सर्व जिल्हाधिकारी,
१४. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा,
१५. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.
१६. वित्तीय सल्लागार व उप सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई
१७. सर्व उप आयुक्त (पुरवठा),
१८. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी,
१९. सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी,
२०. सर्व अधिकारी (सचिव वगळून), अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,
२१. सर्व कार्यासने, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,
२२. सर्व सदस्य, राज्य अन्न आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२३. सदस्य सचिव, राज्य अन्न आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
२५. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, द्वा मजला, विधानभवन, मुंबई
२६. सर्व विधान परिषद सदस्य व विधानसभा सदस्य.
२७. सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे स्वीय सहाय्यक,
२८. निवडनस्ती (कार्यासन नापु-२२).